

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मोठ्या
ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी
विशेष अनुदान (विद्युतीकरणासह)

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: व्हीपीएम- २०१५/प्र.क्र.२१४/पंरा-४

बांधकाम भवन, २५, मझबान मार्ग, फोर्ट,
मुंबई - ४०० ००९.

तारीख: ०१ ऑगस्ट, २०१६.

वाचा :

- १) शासन निर्णय क्रमांक: व्हीपीएम-२६१०/प्र.क्र.१२९/पंरा-४, दि. १६ सप्टेंबर, २०१०.
- २) शासन शुद्धीपत्रक क्रमांक: व्हीपीएम-२६१०/प्र.क्र.१२९/पंरा-४, दि. २० ऑक्टोबर, २०११.
- ३) शासन शुद्धीपत्रक क्रमांक: व्हीपीएम-२६१२/प्र.क्र.१२९/पंरा-४, दि. २१ नोव्हेंबर, २०१२.
- ४) शासन शुद्धीपत्रक क्रमांक: व्हीपीएम-२६१०/प्र.क्र.२७२/पंरा-४, दि. १५ मार्च, २०१३.

प्रस्तावना :

सन २००९ च्या जनगणनेनुसार ५००० लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधासाठी विशेष अनुदान (विद्युतीकरणासह) ही योजना संदर्भाधिन वाचा क्र.१ अन्वये लागू करण्यात आली होती. या योजनेच्या अनुषंगाने संदर्भाधिन वाचा क्र.२ ते ४ अन्वये वेळोवेळी आदेश निर्गमित केलेले होते. सदरील योजना सन २०११ च्या जनगणनेनुसार ५००० लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या सर्व मोठ्या ग्रामपंचायतींना तसेच यापुढे दर दशवार्षिक जनगणनेनुसार ५००० लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या सर्व मोठ्या ग्रामपंचायतींना लागू करण्याची आणि योजनेच्या निकषात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान (विद्युतीकरणासह) ही योजना सन २०११ च्या जनगणनेनुसार ५००० लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या सर्व मोठ्या ग्रामपंचायतींना तसेच यापुढे दर दशवार्षिक जनगणनेनुसार ५००० लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या सर्व मोठ्या ग्रामपंचायतींना लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

२. वाचा येथील अ.क्र.१ येथील शासन निर्णय क्रमांक व्हीपीएम-२६१०/प्र.क्र.१२९/पंरा-४, दि. १६ सप्टेंबर, २०१० मधील परिच्छेद क्र.२.३ मध्ये नमूद “पाच वर्षांच्या प्रकल्पकाळात” ही अट वगळण्यात येत असून त्याऐवजी “एकूण सर्व कामांसाठी” असे वाचावे आणि “मात्र ज्या ग्रामपंचायती पर्यावरण संतुलित

समृद्ध ग्राम योजनेत सहभागी होऊन त्या योजनेच्या निकषाची पूर्तता केली असेल त्यामधूनच जिल्हा नियोजन मंडळ प्राधान्यक्रम ठरवील” ही अट वगळण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०८०१११५२२१३२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

संजय बनकर

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

१. मा. राज्यपाल यांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. मा.मंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव
४. मा. विधानसभा/मा. विधान परिषद सदस्य (सर्व)
५. मा. मुख्य सचिव
६. सर्व मंत्रालयीन विभाग
७. विधी मंडळ ग्रंथालय, विधान भवन, मुंबई (१० प्रती)
८. सर्व विभागीय आयुक्त
९. सर्व जिल्हाधिकारी
१०. महालेखापाल, महाराष्ट्र-१ मुंबई (लेखा व अनुज्ञेयता)
११. महालेखापाल, महाराष्ट्र-१ नागपूर (लेखा व परिक्षा अनुज्ञेयता)
१२. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
१३. ग्राम विकास विभागातील सर्व उप सचिव
१४. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
१५. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी
१६. ग्राम विकास विभागातील सर्व कार्यासने व रोखशाखा
१७. कार्यासन क्र. १४८१ व १४४४ नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२
१८. निवड नस्ती, कार्यासन क्र. पंरा-४